

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, २०२४ ते मार्च, २०२५ करीता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विसयो -२०२४/प्र.क्र.६७/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- १७ डिसेंबर, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो, दि. २० ऑगस्ट, २०१९.
२. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.६७/ विसयो, दि. १४ ऑक्टोबर, २०२४.

शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रु.८,००,००,०००/- इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. मंजूर अर्थसंकल्पिय तरतदीमधून रु.४,४८,००,०००/- (रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त) इतका निधी Single Nodal Account (SNA) वर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये Single Nodal Account (SNA) वर घेण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी एप्रिल, २०२४ ते मार्च, २०२५ या कालावधीच्या खर्चाकरीता तरतदीमधून रु.४,४८,००,०००/- (रुपये चार कोटी अठ्ठेचाळीस फक्त) या शासन निर्णयान्वये सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) प्रणालीवर वितरीत करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्हयांना निधी PFMS प्रणालीवर वितरीत करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्हयातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरीत करावा. सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.

३. सदरहू निधीमधून झालेला खर्च "मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, १०४-वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण, (०८) (१२) इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना (केंद्र पुरस्कृत योजना) (कार्यक्रम), ५० इतर खर्च, (२२३५ बी ०४९) "या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात

नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहिल.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१२१७१७५८०४९१२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
२. सर्व जिल्हाधिकारी.
३. संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
७. वित्त विभाग, अर्थसंकल्प ३, ४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
८. सह सचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र		
शासन निर्णय क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.६७/विसयो, दिनांक :- १७ डिसेंबर, २०२४.		
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना		(रक्कम रुपयात)
अ.क्र.	जिल्हा	एप्रिल, २०२४ ते मार्च, २०२५
१	२	३
१	मुंबई शहर	०
२	मुंबईउपनगर	०
३	ठाणे	०
४	रायगड	१२२००००
५	रत्नागिरी	७७४६००
६	सिंधुदूर्ग	२९८०००
७	पालघर	४५४००
	कोंकण विभाग	२३३८०००
८	नाशिक	२१०२५००
९	धुळे	४८६६००
१०	जळगाव	१३८०९४०
११	अहमदनगर	३०४७००
१२	नंदुरबार	१४८०२००
	नाशिक विभाग	५७५४९४०
१३	पुणे	३१३९००
१४	सोलापूर	३५२१५००
१५	सातारा	३४०१००
१६	सांगली	३४५०००
१७	कोल्हापूर	१२८१५००
	पुणे विभाग	५८०२०००
१८	नागपूर	४९३९००
१९	वर्धा	७०६१००
२०	चंद्रपूर	३९६९९००
२१	भंडारा	५९३८००
२२	गडचिरोली	२१३०४००
२३	गोंदिया	१७८४७००
	नागपूर विभाग	९६७८८००
२४	अमरावती	११५२७००
२५	अकोला	१७३२०००
२६	यवतमाळ	३१४३६००
२७	बुलढाणा	४०३०२००
२८	वाशिम	१५०२००
	अमरावती विभाग	१०२०८७००
२९	औरंगाबाद	२७३८७००
३०	बीड	१२३४८००
३१	नांदेड	२१६६००
३२	परभणी	९०३८००
३३	उस्मानाबाद	४२४८००
३४	जालना	१६६९५००
३५	लातूर	१२७७५००
३६	हिंगोली	६१५६००
	औरंगाबाद विभाग	९०८१३००
	शासनस्तरावर शिल्लक रक्कम	१९३६२६०
	एकूण	४४८०००००